

FINANCIAL EXPRESS

GARNET INTERNATIONAL LIMITED
Regd. Off- 901, Raheja Chambers,
Free Press Junction Marg, Nariman Point
Mumbai - 400021, Maharashtra
CIN No.: L74110MH1995PLC093448
Tel No.: 91-022-22820714
Email ID: secretarial@garnetint.com
Website: www.garnetint.com

CITURGIA BIOCHEMICALS LIMITED
CIN : L24100MH1974PLC017773
Regd. Office : 6/C, OSTWAL PARK
BUILDING NO. 4 GHS, NEAR JESAL
PARK, JAIN TEMPLE, BHAYANDR EAST
THANE MH - 401105
Website: www.citurgiabo.in
Email: citurgia\_bio@yahoo.com

Notice is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, (Listing Regulations) that pursuant to Regulation 33 of the Listing Regulations, a meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Monday, 13th day of August, 2018...

Notice is hereby given that pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, a meeting of the Board of Directors of the Company will be held on Friday, 10th August, 2018 to consider and take on record the Unaudited Financial Results for the quarter ended on 30th June, 2018...

Pursuant to the Code of Conduct of the Company under SEBI (Prohibition of Insider Trading) Regulations, 2015, the trading window for dealing in the securities of the Company, shall remain closed for all the Directors and other persons covered under the Code...

Notice is hereby given that pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, a meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Monday, 13th day of August, 2018...

For GARNET INTERNATIONAL LTD Sd/- Ramakant Goggar Managing Director Date: 03.08.2018

(AKSHOD KUMAR SHARMA) Sd/- Whole-time Director DIN: 02112607 Date: 03.08.2018

For Advertising in TENDER PAGES Contact JITENDRA PATIL Mobile No.: 9029012015 Landline No.: 67440215

Royal Cushion Vinyl Products Limited Regd office: 60 CD, Shikop, Government Industrial Estate, Charkop, Kandivali (W), Mumbai - 400 067, Email: legal@rcv@gmail.com Website: www.rcvp.in CIN no. - L24110MH1983PLC031395

SINNER ENERGY INDIA LIMITED B-39, Ghanshyam Avenue, 13 Sattar Taluka Society, Ashram Road, Ahmedabad-380014. Email: L99999991995PLC028077. CIN: I: sinnerenergy@gmail.com Website: www.sinnerenergy.com Phone No. 8655012379

Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 and other relevant regulations of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015, notice is hereby that a Meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Monday, August 13, 2018 to interalia consider and approve the Unaudited Financial Results of the Company for the quarter ended June 30, 2018.

Notice of Board Meeting Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (Listing Regulations), Notice is hereby given that a meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Saturday, August 11, 2018, inter alia, to consider and approve the Un-Audited Financial Results along with Limited Review Report for the Quarter ended on June 30, 2018.

For Royal Cushion Vinyl Products Limited Sd/- Deepak Motasha Director - 00060092 Place: Mumbai Date: 03rd August, 2018

For Sinner Energy India Limited Sd/- Mahesh Raut Managing Director DIN: 00036179 Place: Mumbai Date: 03/08/2018

LKP Securities Limited CIN L67120MH1994PLC080039 Registered office 203 Embassy centre, Nariman point, Mumbai 400021 Tel no. 022 40024785 Website: www.lkpsc.com PUBLIC NOTICE

Annual General Meeting, Book Closure & E-voting Information NOTICE IS HEREBY GIVEN THAT: 1. Twenty fourth Annual General Meeting (AGM) of the members of LKP Securities Limited will be held at M. C. Ghia Hall, Bhogilal Hargovindas Building, 18/20, K. Dubash Marg, Mumbai 400 001 on Friday, 24th August, 2018 at 11.00 a.m. to transact the business specified in the notice being sent to the members along with the Annual Report for the year ended on 31st March, 2018...

2. Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 and Regulation 42 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 that the Register of Members and Share Transfer Books of the Company shall remain closed from Saturday, 18th August, 2018 to Friday 24th August, 2018 (both days inclusive) for the purpose of Annual General Meeting and payment of dividend. 3. In compliance with the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 and Rule 20 of the Companies (Management and Administration) Amendment Rules, 2015 and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company has provided the facility to its members to cast their vote electronically ('remote e-voting'), through the e-voting services provided by National Securities Depository Limited on all resolutions as specified in the Notice of AGM.

a. Date and time of Commencement and ending of E-voting: Commencement: Monday, 20th August, 2018 (9.00 A.M.) Ending: Thursday, 23rd August, 2018 (5.00 P.M.) b. Cut off date: Close of business hours on Friday, 17th August, 2018 for the purpose of Voting. c. The e-voting module shall be disabled for voting after 5.00 P.M. on Thursday, 23rd August, 2018. Once the vote on a resolution is cast by the Member, he / she / it shall not be allowed to change it subsequently. The Members who have not casted their vote electronically can exercise their voting rights at the AGM by 'Polling Paper'.

d. Members who have cast their votes by e-voting prior to the meeting may also attend the AGM; however those members are not entitled to cast their vote again. Members whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date i.e. Friday, 17th August, 2018 only shall be entitled to avail the facility of e-voting / voting in the AGM as the case may be. e. Investors, who acquires shares of the Company and become member of the Company after dispatch of the notice and holding shares as of the cut-off date i.e. Friday, 17th August, 2018, may obtain the login ID and password by sending a request at evoting@nsdl.co.in or Issuer/RTA.

f. In case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Members and remote e-voting user manual for Members available at the downloads section of www.evoting.nsdl.com or call on toll free no.: 1800-222-990 or contact Ms. Pallavi Mhatre, Asst. Manager or Mr. Pratik Bhatt, National Securities Depository Limited, Trade World, 'A' wing 4th Floor, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai -400013 at the designated e. mail IDs: evoting@nsdl.co.in or pallavi@nsdl.co.in or PratikB@nsdl.co.in or at telephone nos. 022-24994545/24994738 who will also address the grievances connected with the voting by electronic means. By the Order of Board For LKP Securities Limited Sd/- Siddharth Mehta Company Secretary

Date: 2nd August, 2018 Mumbai

Prakash Constrowell Ltd. Regd Office: The Exchange, Near Ved Mandir Tidke Colony, Trimbak Road, Nasik - 422002. CIN: L45200MH1996PLC095941 NOTICE

Notice is hereby given, the Regulation 29 of the SEBI Listing Regulations, 2015, that the meeting of the Board of Directors of the Company will be held on Monday, 13th August, 2018 to consider and approve inter-alia unaudited standalone financial results for the quarter ended 30th June, 2018 and to consider other matters. For and on behalf of Prakash Constrowell Ltd By order of the Board CS & Compliance Officer

Place : Nashik Date : 03.08.2018

GYSOAL ALLOYS LIMITED Registered Office: Plot No. 2/3, GIDC, Ubhal, Kankwad, Tal. Vijapur, Dist. Mehsana 382830 Gujarat. Cor. Off: 2nd Floor, Mrudul Tower, B.H. Times of India, Ashram Road, Ahmedabad - 380009 Gujarat, India. CIN - L27209GJ1999PLC036556 Website: www.gyscoal.com E-Mail: info@gyscoal.com. Tel.: +91-79-66614508, +91-2763-252384 Fax: +91-79-26579387

Notice pursuant to Regulation 47 read with Regulation 29 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements), Regulations 2015 ("SEBI Regulations") is hereby given that a meeting of Board of Directors of the Company Gyscoal Alloys Limited will be held on Monday, 13th August, 2018 at 12:00 p.m. at Corporate Office of the Company inter - alia, to consider and approve the Un-Audited Financial Results of the Company for the first quarter ended on 30th June, 2018 as per Regulation 33 of SEBI Regulations. This intimation will be made available on the website of the Company www.gyscoal.com and on the website of stock Exchanges where the shares of the Company are listed i.e. www.bseindia.com & www.nseindia.com.

By the Order of the Board For, Gyscoal Alloys Limited, Sd/- Bhavika Sharma Company Secretary & Compliance officer Date: 3rd August, 2018 Place: Ahmedabad

FAIRDEAL FILAMENTS LTD Regd. Office: 3rd Floor, Dawer Chambers, Nr. Sub-Jail, Ring Road, Surat - 395 002 Tel No.: +91-261-4190200 Fax: +91-261-263 5550 E-mail: info@shahlon.com Website: www.shahlon.com CIN: L17110GJ1990PLC013771 NOTICE

Notice is hereby given, pursuant to Regulation 47 read with Regulation 29 and 33 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015, that the meeting of the Board of Directors of the Company will be held on Tuesday, 14th August, 2018 at 11:45 a.m. at the registered office of the Company situated at 3rd Floor, Dawer Chambers, Nr. Sub-Jail, Ring Road, Surat - 395002, inter-alia to consider and approve the Unaudited Financial Results of the Company for the quarter ended June 30, 2018.

Further details are available at the website of the Company and at the website of the Bombay stock exchange www.bseindia.com where the equity shares of the Company is listed. Under authority of the Board of Directors of Fairdeal Filaments Ltd. Sd/- (Jitesh R. Varkal) Company Secretary

Place: Surat Date: August 3, 2018

CYBERTECH SYSTEMS AND SOFTWARE LIMITED CIN: L72100MH1995PLC084788; Regd. Office: CyberTech House, Plot No. B-63/64/65, Road No. 21/34, J.B. Sawant Marg, Wagle Estate, Thane - 400 604; C-022-25834643, F-022-25832574 Email- cssl.investors@cybertech.com NOTICE

Notice is hereby given, pursuant to Regulation 29 read with Regulation 33 and 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the meeting of the Board of Directors of the Company will be held on Monday, the 13th day of August, 2018, at CyberTech House, Plot No. B-63/64/65, Road No. 21/34, J.B. Sawant Marg, MIDC, Wagle Estate, Thane - 400 604, inter alia, to consider, approve and to take on record the Un-audited Financial Results (Consolidated and Standalone) of the Company for the quarter ended June 30, 2018. The said Notice may be accessed on the Company's website at http://www.cybertech.com/investors/disclosure.aspx and may also be accessed on the Stock Exchange websites at http://www.bseindia.com and http://www.nseindia.com. Pursuant to this, the Company has decided that the closure of trading window would commence from August 04, 2018 and end 48 hours after the results are made public. For CyberTech Systems and Software Limited Sd/- Sarita Leelaramani Membership No.A35587

Place: Thane Date: August 04, 2018

AXIS BANK Collection, 1st Floor, Balleshwar Avenue, S G Highway, Opp Rajpath Club, Bodakdev, Ahmedabad, Gujarat -380 054. DEMAND NOTICE

Table with 7 columns: Sr. No., Name of the Borrower and Address and Loan Account Number, Name of the Co-Borrower/ Guarantors and Address, Loan Amount (in Rs.), Date of NPA Date of Demand Notice, Outstanding Amount as per Demand Notice, Description of the Mortgaged Property / Secured Assets. Includes entries for Umang Prabakar Patel (borrower) and Mrs. Minaxiben Dilipbhai Trivedi.

Please further note that as mentioned in sub-section 13 of Sec. 13 of the aforesaid Act, you shall not transfer by way of sale, lease or otherwise any of the assets stated under security referred to in this Notice without prior written consent of our Bank. Date : 04.08.2018, Place : Gujarat Sd/- Authorised Officer, Axis Bank

AXIS BANK Collection, 1st Floor, Balleshwar Avenue, S G Highway, Opp Rajpath Club, Bodakdev, Ahmedabad, Gujarat -380 054. DEMAND NOTICE

Table with 7 columns: Sr. No., Name of the Borrower and Address and Loan Account Number, Name of the Co-Borrower/ Guarantors and Address, Loan Amount (in Rs.), Date of NPA Date of Demand Notice, Outstanding Amount as per Demand Notice, Description of the Mortgaged Property / Secured Assets. Includes entries for Girishbhai Shankarlal Panchal (borrower) and Pramodasingh Raghuvirsinh Kushavah (borrower).

Please further note that as mentioned in sub-section 13 of Sec. 13 of the aforesaid Act, you shall not transfer by way of sale, lease or otherwise any of the assets stated under security referred to in this Notice without prior written consent of our Bank. Date : 04.08.2018, Place : Gujarat Sd/- Authorised Officer, Axis Bank

AXIS BANK Collection, 1st Floor, Balleshwar Avenue, S G Highway, Opp Rajpath Club, Bodakdev, Ahmedabad, Gujarat -380 054. DEMAND NOTICE

Table with 7 columns: Sr. No., Name of the Borrower and Address and Loan Account Number, Name of the Co-Borrower/ Guarantors and Address, Loan Amount (in Rs.), Date of NPA Date of Demand Notice, Outstanding Amount as per Demand Notice, Description of the Mortgaged Property / Secured Assets. Includes entries for Gaurav Khanabhai Vaghela (borrower) and Kuldipkumar Yadav (Borrower).

Please further note that as mentioned in sub-section 13 of Sec. 13 of the aforesaid Act, you shall not transfer by way of sale, lease or otherwise any of the assets stated under security referred to in this Notice without prior written consent of our Bank. Date : 04.08.2018, Place : Gujarat Sd/- Authorised Officer, Axis Bank

AXIS BANK Collection, 1st Floor, Balleshwar Avenue, S G Highway, Opp Rajpath Club, Bodakdev, Ahmedabad, Gujarat -380 054. DEMAND NOTICE

Table with 7 columns: Sr. No., Name of the Borrower and Address and Loan Account Number, Name of the Co-Borrower/ Guarantors and Address, Loan Amount (in Rs.), Date of NPA Date of Demand Notice, Outstanding Amount as per Demand Notice, Description of the Mortgaged Property / Secured Assets. Includes entries for Ramesh Karsanbhai Parmar (Borrower) and Kalpesh Dayalji Dhangadharia (Borrower).

Please further note that as mentioned in sub-section 13 of Sec. 13 of the aforesaid Act, you shall not transfer by way of sale, lease or otherwise any of the assets stated under security referred to in this Notice without prior written consent of our Bank. Date : 04.08.2018, Place : Gujarat Sd/- Authorised Officer, Axis Bank

AXIS BANK Collection, 1st Floor, Balleshwar Avenue, S G Highway, Opp Rajpath Club, Bodakdev, Ahmedabad, Gujarat -380 054. DEMAND NOTICE

Table with 7 columns: Sr. No., Name of the Borrower and Address and Loan Account Number, Name of the Co-Borrower/ Guarantors and Address, Loan Amount (in Rs.), Date of NPA Date of Demand Notice, Outstanding Amount as per Demand Notice, Description of the Mortgaged Property / Secured Assets. Includes entries for Omprakash Chenaramaji Suthar (Borrower) and Keshabhai Navjibhai Prajapati (Borrower).

Please further note that as mentioned in sub-section 13 of Sec. 13 of the aforesaid Act, you shall not transfer by way of sale, lease or otherwise any of the assets stated under security referred to in this Notice without prior written consent of our Bank. Date : 04.08.2018, Place : Gujarat Sd/- Authorised Officer, Axis Bank

AXIS BANK Collection, 1st Floor, Balleshwar Avenue, S G Highway, Opp Rajpath Club, Bodakdev, Ahmedabad, Gujarat -380 054. DEMAND NOTICE

Table with 7 columns: Sr. No., Name of the Borrower and Address and Loan Account Number, Name of the Co-Borrower/ Guarantors and Address, Loan Amount (in Rs.), Date of NPA Date of Demand Notice, Outstanding Amount as per Demand Notice, Description of the Mortgaged Property / Secured Assets. Includes entries for Gaurav Khanabhai Vaghela (Borrower) and Kuldipkumar Yadav (Borrower).

Please further note that as mentioned in sub-section 13 of Sec. 13 of the aforesaid Act, you shall not transfer by way of sale, lease or otherwise any of the assets stated under security referred to in this Notice without prior written consent of our Bank. Date : 04.08.2018, Place : Gujarat Sd/- Authorised Officer, Axis Bank

**GALAXY ENTERTAINMENT CORPORATION LIMITED**  
 CIN: L51900MH1981PLC024988  
 Regd Off.: Eyelet House, M.S. Patel Compound, Opp. Shah Industrial Estate, Saki-Vihar, Andheri (E), Mumbai - 400072.  
 Email : investors@thegalaxycorp.com, Tel: 022-61994411, Fax: 022-61995054

**Extract of Unaudited Financial Results for the Quarter ended June 30, 2018**

Sr. No.	Particulars	Quarter Ended		Year Ended	
		30-Jun-18	31-Mar-18	30-Jun-17	31-Mar-17
1	Total Income from operations (net)	1,628.82	1,762.63	357.93	4,254.26
2	Net Profit / (Loss) for the period before Exceptional Items and Tax	(430.20)	(648.71)	(148.33)	(1,203.54)
3	Net Profit / (Loss) for the period before Tax after Extraordinary Items	(430.20)	(648.71)	(148.33)	(1,203.54)
4	Net Profit / (Loss) for the period after Tax and Extraordinary Items	(430.20)	(648.71)	(148.33)	(1,203.54)
5	Total Comprehensive Income/(Loss) for the Period	(434.96)	(660.37)	(148.33)	(1,221.99)
6	Equity Share Capital	2,738.26	2,522.94	1,564.99	2,522.94
7	Earnings Per Share (before extraordinary items) (Face Value of Rs. 10/- Each)	(1.57)	(2.61)	(0.95)	(6.70)

1. The above is an extract of the detailed format of Quarterly Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of Quarterly results are available on the Stock Exchange website at www.bseindia.com and on Company's website at www.thegalaxycorp.com.  
 2. There were no Exceptional and/or Extraordinary item during the quarter ended June 30, 2018.

By order of the Board  
**Tanuj Agarwal**  
 Chief Financial Officer

Place : Mumbai  
 Date : 2<sup>nd</sup> August, 2018

**विमानार फायनान्सियल सर्विसेस लिमिटेड**  
 नोंदीपकृत कार्यालय: १०१/१०२, दस जाला, एच.डी. रोड, अंधेरी (पू.) मुंबई-४०००२९  
 संपर्क: +९१-२२-२२२३३०५१/६६  
 ई-मेल: info@vifsgroup.com  
 वेबसाईट: www.vifsgroup.com

**सूचना**  
 सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिझायमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम ४७ सहाय्यित २९ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३० जून, २०१८ रोजी संपलेल्या तिमाहीवारी अखेरीसपरिवर्तित वित्तीय निष्कर्ष विवारात घेणे व मान्यता देणे तसेच इतर व्यवहार यत्नात कर्नाटका नोंदीपकृत कार्यालयात १३ ऑगस्ट, २०१८ रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे. सदर सूचना कंपनीची प्रतिसूची येथे सुविष्ट आहे व या सूई रटिक एक्सचेंजच्या (बीएसई) वेबसाईटवर उपलब्ध आहे. कंपनीच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

संचालक मंडळाची सभा होणार आहे.  
 उपरोक्त माहिती कंपनीच्या वेबसाईटवर व बीएसई लिमिटेडच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

वित्त: मुंबई दिनांक: ०३.०८.२०१८

**PUBLIC NOTICE**  
 Take notice that Mrs. Parveen A. Ansari, has made an application before my client society M/s Moli Nagar-Co-op. Hsg. Soc. Ltd., Mira Road (E) Thane, to transfer of Flat No. C-304, on 3rd Floor, who has purchased the said flat from Mrs. Anju P.Bangera. any person having any right, title, and interest in the above flat or any part thereof by any way, kindly inform me with original documentary evidence, within 15 days from the date hereof, failing which such claims, if any shall not be considered and shall be deemed to have been waived and abandoned.  
 Date: 04/08/2018 **SATISH CHAUBEY**  
 Advocate High Court  
 B/123, Ostwal Ormate Bldg, No. 2, Jeshal Park, Bhayander (East) Dist.: Thane - 401105.

**महाराष्ट्र कॉर्पोरेशन लिमिटेड**  
 नोंदीपकृत कार्यालय: १०१/१०२, दस जाला, एच.डी. रोड, अंधेरी (पू.) मुंबई-४०००२९  
 संपर्क: +९१-२२-२२२३३०५१/६६  
 ई-मेल: info@mahacorp.com  
 वेबसाईट: www.mahacorp.com

**सूचना**  
 सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिझायमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम ४७ सहाय्यित २९ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३० जून, २०१८ रोजी संपलेल्या तिमाहीवारी अखेरीसपरिवर्तित वित्तीय निष्कर्ष विवारात घेणे व मान्यता देणे तसेच इतर व्यवहार यत्नात कर्नाटका नोंदीपकृत कार्यालयात १३ ऑगस्ट, २०१८ रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे. सदर सूचना कंपनीची प्रतिसूची येथे सुविष्ट आहे व या सूई रटिक एक्सचेंजच्या (बीएसई) वेबसाईटवर उपलब्ध आहे. कंपनीच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

संचालक मंडळाची सभा होणार आहे.  
 उपरोक्त माहिती कंपनीच्या वेबसाईटवर व बीएसई लिमिटेडच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

वित्त: मुंबई दिनांक: ०३.०८.२०१८

**JUPITER INFOMEDIA LIMITED**  
 336, Laxmi Plaza, Laxmi Industrial Estate, New Link Road, Andheri - West, Mumbai - 400053.  
 Website - www.jupiterinfomedia.com  
 Tel.: 022-61979001 | Fax - 022-26341693

**NOTICE**  
 Notice is hereby given that a meeting of the Board of Directors will be held on Friday, August 10, 2018, to inter-alia consider and approve the unaudited Financial Results of the Company for the quarter ended June 30, 2018. Further details are available on the website of the Company and the stock exchange viz. www.jupiterinfomedia.com and www.bseindia.com respectively.

By order of the Board  
**Umesh Modi**  
 Managing Director

Place : Mumbai  
 Date : 02.08.2018

**NETLINK SOLUTIONS (INDIA) LIMITED**  
 CIN: L45200MH1984PLC034785  
 Regd. Off.: 507, Laxmi Plaza, Laxmi Industrial Estate, New Link Rd, Andheri (W), Mumbai-53, Maharashtra, TEL: 022-26355583, Email: netlink@easys2source.com; Web: www.nsl.co.in

**NOTICE OF BOARD MEETING**  
 Notice is hereby given that pursuant to Regulation 47(1) of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirement) Regulation, 2015, a meeting of Board of Directors of the Company will be held on Tuesday, August 14, 2018 at the Registered Office of the Company to consider and approve, inter alia, Unaudited Financial Results of the Company for the First Quarter ended on June 30, 2018. Pursuant to regulation 47(2), the said notice may be accessed on the Company's website at www.nsl.co.in and may also be accessed at the website of Stock Exchange at www.bseindia.com.

By Order of the Board  
**Rupa Modi**  
 Executive Director & CFO  
 DIN: 0037878

Place: Mumbai  
 Date: 03.08.2018

**सूचना**  
 नमुना क्र.७५  
**सार्वजनिक न्याय नोंदीपकृत कार्यालय वृहन्मुंबई विभाग मुंबई**  
**धर्मादाय आयुक्त भवन, २ रा मजला, ३ ड. अँड. अनी बेडॉट रोड, वरळी, मुंबई-४०००१८**

**चौकशीची जाहीर नोंदीपकृत**  
**अर्ज क्रमांक : GBR / 42045 / 18 / 18**  
**सार्वजनिक न्यायाचे नाव :**  
**भूल गिनास गणेश मंडळ ... वा. वा. जयेश नलिनकांत शाह .. अर्जदार.**

सर्व संबंधित लोकांस जाहीर नोंदीपकृत कळविण्यात येते की, सहाय्यक धर्मादाय आयुक्त वृहन्मुंबई विभाग, मुंबई हे वर नमूद केलेल्या अर्ज याबाबतची मुंबई सार्वजनिक विवेकत व्यवस्था अधिनियम, १९५० चे कलम १९ अन्वये खालील मुद्द्यांवर चौकशी करणार आहेत.

१) वर नमूद केलेला स्या अस्तित्वात आहे काय? आणि सदर स्या सार्वजनिक विवेकत आहे काय ?  
 २) खाली लिहिलेले केलेली निष्कर्षात सदर स्यास्य मालकीची आहे काय ?

अ) जांग मिकळत (वर्णन) :  
**रोख रु. ११०००/-**  
**(अक्षरी रुपये अकरा हजार फक्त)**  
 ब) स्थान मिकळत (वर्णन) : निरंक

सदर स्या चौकशी प्रकरणात कोणास काही हरकत घ्यावयाची असेल अगर पुरावा घ्याव्या असेल त्यांनी त्यांची लेखी कोषिका ही नोंदीपकृत झाल्या तारखेपासून तीस दिवसांचे आत या कार्यालयाचे वरील पत्रव्यवहार मिळेल अशा शीतीने पाठवावी. त्यानंतर आलेल्या कोषिकाची विचार केला जाणार नाही तसेच मुदतीत कोषिका न आल्यास कोणास काही सांगावयाचे नाही असे समजून चौकशी पुढी केली जाईल व अर्जाचे निकालाबाबत योग्य ते आदेश दिले जातील.

ही नोंदीपकृत माझे सहनिशी व मा. धर्मादाय आयुक्त महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे शिक्क्याशिरी आज दिनांक ०२/०८/२०१८ रोजी दिली.

सही/-  
**(प्र) अधीक्षक (न्याय शाखा)**  
**सार्वजनिक न्याय नोंदीपकृत कार्यालय वृहन्मुंबई विभाग मुंबई**

**सर्वस्वती कमर्शियल (इंडिया) लिमिटेड**  
 नोंदीपकृत कार्यालय: २०१/२१०, आर्किड स्ट्रीट, मलबार, २ रा मजला, ११५, नर्मदा पॉइंट, मुंबई-४०००२९, सूर्यनगर, (२) ६१००८६००, फॅक्स क्र. (०२२) ६६००८६००, वेबसाईट: www.saraswaticommercial.com, ई-मेल: saraswati.investor@gcvil.in, सीआयएन: एल५१२०१एमएच१९८५पीएलसी१६६६०५

**सूचना**  
 येथे सूचना देण्यात येत आहे की, सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिझायमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम २९ व ४७ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३० जून, २०१८ रोजी संपलेल्या तिमाहीवारी अखेरीसपरिवर्तित वित्तीय निष्कर्ष विवारात घेणे व मान्यता देणे तसेच इतर व्यवहार यत्नात कर्नाटका नोंदीपकृत कार्यालयात १३ ऑगस्ट, २०१८ रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे.

उपरोक्त माहिती कंपनीच्या वेबसाईटवर व बीएसई लिमिटेडच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

वित्त: मुंबई दिनांक: ०३.०८.२०१८

**नागपुर पॉवर अँड इंडस्ट्रिज लिमिटेड**  
 CIN: L41000MH1996PLC104361  
 नोंदीपकृत कार्यालय: पॅमिल, २०१ मजला, नर्मदा पॉइंट, मुंबई-४०००२९  
 दूर. क्र.: +९१-२२-२२०३३०५१/६६  
 फॅक्स: +९१-२२-२२०३३९६२  
 ई-मेल: npil\_investor@khanelwalindia.com  
 वेबसाईट: www.nagpurpowerind.com

**सूचना**  
 सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिझायमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम ४७ सहाय्यित २९ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३० जून, २०१८ रोजी संपलेल्या तिमाहीवारी अखेरीसपरिवर्तित वित्तीय निष्कर्ष विवारात घेणे व मान्यता देणे तसेच इतर व्यवहार यत्नात कर्नाटका नोंदीपकृत कार्यालयात १३ ऑगस्ट, २०१८ रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे.

यापुढे सदर सूचना कंपनीच्या वेबसाईटवर आणि मुंबई स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

नागपुर पॉवर अँड इंडस्ट्रिज लिमिटेडकरिता सही/-  
 निधी सलामपुरिया  
 संचालिका व कंपनी सचिव व सहाय्यक अधिकारी

Place: Mumbai  
 Date: 03.08.2018

**SAB EVENTS AND GOVERNANCE NOW**  
 SABGROUP Media Ltd  
 CIN: L22222MH2014PLC254848  
 Regd. Off.: Unit No. 365, Sukh Shanti, Nutan Laxmi Society, Cooper Hospital Road, Opp. PNB, Juhu, Mumbai-400049  
 Tel.: 022-2624 6701; Fax: 022-2623 5134  
 E-mail ID: cs@governancenow.com; Website: www.governancenow.com

**NOTICE**  
 Notice is hereby given in terms of Regulation 29 and 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Monday, August 13, 2018 inter alia to consider and approve the Un-Audited Financial Results of the Company for the quarter ended June 30, 2018.

The information is also available on the websites of BSE Limited (www.bseindia.com) and National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com) where the shares of the Company are listed and is also available on the website of the Company viz. www.governancenow.com.

For SAB Events & Governance  
**Now Media Limited**  
 Sd/-  
**Payal Garg**  
 Company Secretary & Compliance Officer

Place: Mumbai  
 Date: August 03, 2018

**TV VISION LTD**  
 CIN: L64200MH2007PLC172707  
 Regd Office: 4<sup>th</sup> Floor, Adhikari Chambers, Oberoi Complex, New Link Road, Andheri (West), Mumbai-400 053  
 Tel.: 022-40230000; Fax: 022-26395459; E-mail : cs@tvvision.in; Website: www.tvvision.in

**NOTICE**  
 Notice is hereby given in terms of Regulation 29 and 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Monday, August 13, 2018 inter alia, to consider and approve the Standalone Un-Audited Financial Results of the Company for the quarter ended June 30, 2018.

The information is available on the websites of BSE Limited (www.bseindia.com) and National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com) where the shares of the Company are listed and is also available on the website of the Company viz. www.tvvision.in.

For TV Vision Limited  
 Sd/-  
**Nishita Nagrecha**  
 Sd/-  
**Compliance Officer**

Place: Mumbai  
 Date: August 03, 2018

**SRI ADHIKARI BROTHERS TELEVISION NETWORK LTD**  
 CIN: L32200MH1994PLC083853  
 Regd Off: 6<sup>th</sup> Floor, Adhikari Chambers, Oberoi Complex, New Link Road, Andheri (West), Mumbai 400 053  
 E-mail: investorservices@adhikaribrothers.com Website: www.adhikaribrothers.com  
 Tel No: 022-40230000 Fax No: 022-26395459

**NOTICE**  
 Notice is hereby given in terms of Regulation 29 and 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Monday, August 13, 2018 inter alia to consider and approve the Standalone Un-Audited Financial Results of the Company for the quarter ended June 30, 2018.

The information is available on the websites of BSE Limited (www.bseindia.com) and National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com) where the shares of the Company are listed and is also available on the website of the Company viz. www.adhikaribrothers.com.

For Sri Adhikari Brothers Television Network Limited  
 Sd/-  
**Shilpa Jain**  
 Company Secretary & Compliance Officer

Place: Mumbai  
 Date: August 03, 2018

**सागर प्रोडक्शन्स लिमिटेड**  
 नोंदीपकृत कार्यालय: १०१/१०२, दस जाला, एच.डी. रोड, अंधेरी (पू.) मुंबई-४०००२९  
 संपर्क: +९१-२२-२२२३३०५१/६६  
 ई-मेल: info@sagarproductions.com  
 वेबसाईट: www.sagarproductions.com

**सूचना**  
 सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिझायमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम ४७ सहाय्यित २९ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३० जून, २०१८ रोजी संपलेल्या तिमाहीवारी अखेरीसपरिवर्तित वित्तीय निष्कर्ष विवारात घेणे व मान्यता देणे तसेच इतर व्यवहार यत्नात कर्नाटका नोंदीपकृत कार्यालयात १३ ऑगस्ट, २०१८ रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे. सदर सूचना कंपनीची प्रतिसूची येथे सुविष्ट आहे व या सूई रटिक एक्सचेंजच्या (बीएसई) वेबसाईटवर उपलब्ध आहे. कंपनीच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

वित्त: मुंबई दिनांक: ०३.०८.२०१८

**शालिमार् प्रोडक्शन्स लिमिटेड**  
 नोंदीपकृत कार्यालय: १-१, श्री विठ्ठलनाथ कला, प्लॉट क्र. बी-२५, सिव्ही रोड, अंधेरी (पू.) मुंबई-४०००२९  
 संपर्क: +९१-२२-२२२३३०५१/६६  
 ई-मेल: contact@shalimarm.com  
 वेबसाईट: www.shalimarm.com

**सूचना**  
 सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिझायमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम ४७ सहाय्यित २९ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३० जून, २०१८ रोजी संपलेल्या तिमाहीवारी अखेरीसपरिवर्तित वित्तीय निष्कर्ष विवारात घेणे व मान्यता देणे तसेच इतर व्यवहार यत्नात कर्नाटका नोंदीपकृत कार्यालयात १३ ऑगस्ट, २०१८ रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे. सदर सूचना कंपनीची प्रतिसूची येथे सुविष्ट आहे व या सूई रटिक एक्सचेंजच्या (बीएसई) वेबसाईटवर उपलब्ध आहे. कंपनीच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

वित्त: मुंबई दिनांक: ०३.०८.२०१८

**एसआय इंडस्ट्रीज लि. (पूर्वीची असोसिएटेड स्टोर्स इंडस्ट्रीज (कोटा) लि.)**  
 नोंदीपकृत कार्यालय: सविनी इन्डिया, ए सिंग, प्ला मजला, लोअर परळ, मुंबई-४०००१३, महाराष्ट्र

**सूचना**  
 सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिझायमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम ४७ सहाय्यित २९ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३० जून, २०१८ रोजी संपलेल्या तिमाहीवारी अखेरीसपरिवर्तित वित्तीय निष्कर्ष विवारात घेणे व मान्यता देणे तसेच इतर व्यवहार यत्नात कर्नाटका नोंदीपकृत कार्यालयात १३ ऑगस्ट, २०१८ रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे. सदर सूचना कंपनीची प्रतिसूची येथे सुविष्ट आहे व या सूई रटिक एक्सचेंजच्या (बीएसई) वेबसाईटवर उपलब्ध आहे. कंपनीच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

वित्त: मुंबई दिनांक: ०४.०८.२०१८

**एएसआय इंडस्ट्रीज लि.करिता सही/-**  
**मनाज जैन**  
**कंपनी सचिव**

**एएसआय इंडस्ट्रीज लि.करिता सही/-**  
**मनाज जैन**  
**कंपनी सचिव**

वित्त: मुंबई दिनांक: ०४.०८.२०१८

**AJCON GLOBAL**  
 Regd. Off.: 151, Samarth, LL.P.N. Kotnis Road, Mahim(W), Mumbai-400016. Website: www.ajcononline.com  
 CIN: L74140MH1988PLC049141 Tel: 022-67160400 Fax: 28722062 Email: ajcon@ajcon.com  
 Correspondence Add: A-408, Express Zone, Collis-Senapati, Western Express Highway, Goregaon - E, Mumbai-63.

**NOTICE**  
 Notice is hereby given that pursuant to the Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Meeting of the Board of Directors of the Company will be held on Tuesday the 14th August, 2018 at Mumbai, inter-alia, to consider and approve the Standalone & Consolidated Unaudited Financial Results of the Company for the Quarter ended 30th June, 2018.

This information is also available on Stock Exchange's website www.bseindia.com and on the website of the Company at www.ajconglobal.com

Place: Mumbai  
 Date : 2nd August, 2018

For Ajcon Global Services Ltd.  
**Shalendra Pathak**  
 (Company Secretary)

**एशियन स्टार कंपनी लिमिटेड**  
 नोंदीपकृत कार्यालय: ११४-सी, निगत कोर्ट, नर्मदा पॉइंट, मुंबई-४०००२९  
 सीआयएन: एल६११०एमएच१९९३पीएलसी०६०१४  
 ई-मेल: info@asianstargroup.com वेबसाईट: www.asianstargroup.com  
 दूर. क्र.: +९१-२२-२२४४४९१५१, फॅक्स: +९१-२२-२२४४४९३७७

**सूचना**  
 सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिझायमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम ४७ सहाय्यित २९ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३० जून, २०१८ रोजी संपलेल्या तिमाहीवारी अखेरीसपरिवर्तित वित्तीय निष्कर्ष विवारात घेणे व मान्यता देणे तसेच इतर व्यवहार यत्नात कर्नाटका नोंदीपकृत कार्यालयात १३ ऑगस्ट, २०१८ रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे.

उपरोक्त माहिती कंपनीच्या वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

वित्त: मुंबई दिनांक: ४ ऑगस्ट, २०१८

**सायबरेक सिस्टिम्स अँड सॉफ्टवेअर लिमिटेड**  
 CIN: L72100MH1995PLC084788  
 नोंदीपकृत कार्यालय: सायबरेक हाउस, प्लॉट क्र. बी-६३-६४-६५-एआयडीसी, रोड क्र. २१/३४, जे.बी. सावंत मार्ग, वागळे इस्टेट, ठाणे (पश्चिम), महाराष्ट्र-४०००६४, दूर. क्र.: ०२-२२२३४२६२४, फॅक्स: ०२-२२२३४२६२४, ई-मेल: cs@investors@cybertech.com

**सूचना**  
 सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिझायमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम २९, ३३ व ४७ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३० जून, २०१८ रोजी संपलेल्या तिमाहीवारी अखेरीसपरिवर्तित वित्तीय निष्कर्ष विवारात घेणे व मान्यता देणे तसेच इतर व्यवहार यत्नात कर्नाटका नोंदीपकृत कार्यालय: सायबरेक हाउस, प्लॉट क्र. बी-६३-६४-६५-एआयडीसी, रोड क्र. २१/३४, जे.बी. सावंत मार्ग, वागळे इस्टेट, ठाणे (पश्चिम), महाराष्ट्र-४०००६४ येथे होणार आहे.

यापुढे सदर सूचना कंपनीच्या वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

वित्त: मुंबई दिनांक: ४ ऑगस्ट, २०१८

**जाहीर नोंदीपकृत**  
 नामा जनेस कळविण्यात येते की सदरविका क्र.१, अ विंग, दुसरा मजला, वीणा गृह निर्माण संस्था, राजाजी रोड, रामनगर डोंडिवली - पूर्व, जिरेला ठाणे, ही सध्या श्री. पोपटलाल उमरशी भेदा आणि सौ. प्रमिला पोपटलाल भेदा यांचे मालकी व कब्जा विलिटीची आहे.

सदर नमूद केलेल्या सदनिकेचे मूळ मालक श्री. कल्याणी रंगा उमरशे व्हायव्हान यानी सदर सदनिका चे. मॉर्टन कन्स्ट्रक्शन कं. झाल्यापासून झाल्या दिनांक १०/०२/१९७६ रोजीच्या करारनाम्याद्वारे मालकी तत्वावर कायम स्वतःची विकत घेतलेली होती. मात्र तो मूळ दरम एवज श्री. भेदा यांचेकडून हरविलेला आहे. सदर हरविलेल्या दस्त एजाबाबत श्री. पोपटलाल उमरशी भेदा हे रामनगर पोलिस ठाणे डोंडिवली येथे पोतसर तक्रार नोंदवित आहे.

तरी या जाहीर नोंदीपकृत घेते की सदर सदनिकावर व त्या काररनाम्यावर, कोणाचाही विक्री, गहाण, बक्षिस, पोटगी लीन वा इतर कोणाचाही हरकत वा हितसंघर्ष अस्तित्वात या नोंदीपकृत तारखेपासून १४ दिवसांच्या आत खालील सही करणार यांचे कार्यालयात योग्य त्या पुराव्यासह हरकत रजिस्टर पत्राने पाठवावी. तदनंतर कोणतीही हरकत विवारात घेतली जाणार नाही व असत्यास ती सोडून दिली आहे असे गृहीत धरण्यात येईल.

**अॅडव्होकेट श्री. दिलीप देवश मण्डी**  
 ३, सत्यवानंद, टिळक रोड, डोंडिवली - (पूर्व), मो. नं. ९८९२४७६०५५  
 टिळक - डोंडिवली दिनांक: ०४-०८-२०१८

**झेनिथ बिल्डिंग (इंडिया) लिमिटेड**  
 सीआयएन: एल६२२२२एमएच१९९३पीएलसी१३१२५२  
 नोंदीपकृत कार्यालय: ५वा मजला, इंडस्ट्री हाऊस, १५१६, घनौट खेलेखाना, मुंबई-४०००२०.  
 दूर. क्र.: ०२२-६६६१६६२००० फॅक्स: ०२२-२२०४७२३५  
 ई-मेल: zenith@zenithsteelpipes.com Website: www.zenithsteelpipes.com

**सूचना**  
 सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिझायमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम ४७(१)(अ) नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३० जून, २०१८ रोजी संपलेल्या तिमाहीवारी अखेरीसपरिवर्तित वित्तीय निष्कर्ष विवारात घेणे, मान्यता देणे व नोंद पटवार घेणे याकरिता दलावल हाऊस, ५वा मजला, नर्मदा पॉइंट, मुंबई-४०००२९ येथे होणार आहे.

वित्त: मुंबई दिनांक: ०४.०८.२०१८

**तारा ज्वेल्स लिमिटेड**  
 सीआयएन: एल६२२२२एमएच२००७पीएलसी१३१२५२  
 नोंदीपकृत कार्यालय: प्लॉट क्र.१२२, १५वा मजला, आयडीसीआय बँक जंक्शन, पणवडी, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००२९.  
 ई-मेल: investor.care@tarajewels.co.in वेबसाईट: www.tarajewels.in  
 दूर. क्र.: ०२२-६६७७४४४४, फॅक्स: ०२२-६६७७४४४४

**सूचना**  
 सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिझायमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ (यापुढे लिस्टिंग रेग्युलेशन्स २०१५ म्हणून संदर्भित) च्या नियम ३३ व ४७(१)(अ) नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३० जून, २०१८ रोजी संपलेल्या तिमाहीवारी अखेरीसपरिवर्तित वित्तीय निष्कर्ष विवारात घेणे, मान्यता देणे व नोंद पटवार घेणे तसेच इतर व्यवहार यत्नात कर्नाटका नोंदीपकृत कार्यालय: प्लॉट क्र.२९(बी) व ३०(बी), सय व्हॉट ए, सिंग, सेज, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००१९ या ठिकाणी होणार आहे. दि. १३ ऑगस्ट, २०१८ रोजी साय. ६.०० वा. कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे.

तारा ज्वेल्स लिमिटेडकरिता सही/-  
 निवेदिता नायक  
 कंपनी सचिव  
 सहाय्यक वित्त अधिकारी

वित्त: मुंबई दिनांक: ०३.०८.२०१८

**SHREE BHATIA VOLUNTEER CORPS**  
 16 A, Ground Floor, New Halai Bhatia Mahajan Wadi, Dr. M. B. Velkar Street, Kalbadevi Road, Mumbai-400 002.  
 Tel No: 2201 9985  
 Society Registration No. 3246., Trust Registration No. F- 0044760 (GBR)

Members are hereby informed that General Body Meeting will be held at 10.00 am on Sunday, 26th August, 2018 in the 16/C, New Halai Bhatia Mahajanwadi, The Members are requested to remain present in time.

**AGENDA**  
 1 To Consider and pass the Minutes of the last meeting held on Sunday, 17th September, 2017.  
 2 To consider the matters arising out of the previous minutes.  
 3 To consider and pass membership applications / Record till date.  
 4 To Present Profit & Loss account for the period 1st April, 2017 to 31st March, 2018 & Balance Sheet as on 31st March, 2018 of Bhatia Stores.  
 5 To discuss and finalise Audited Income & Expenditure account for the period 1st April, 2017 to 31st March, 2018